

Date: 14th November, 2025

To,
The Manager
Listing Department
BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street – Fort Mumbai 400 001

Scrip Code: 544578

Τo,

The Manager
Listing Department

National Stock Exchange of India

Limited

Exchange Plaza, 5<sup>th</sup> floor Plot no. C/1, G Block

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400 051 Scrip Code: Rubicon

Sub: Newspaper publication of unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2025

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of newspaper publication for unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2025.

Kindly take the above information on record.

Thanking you, Yours faithfully, For Rubicon Research Limited

Nitin Jajodia
Chief Financial Officer

Encl: As above

#### Rubicon Research Limited (Formerly known as Rubicon Research Private Limited)

Corporate Office&R&D Center MedOne House, B-75, Road No. 33, Wagle Estate,Thane - 400 604, Maharashtra, India Tel: 91-22-61414000/50414000

Fax: 91-22-61414021

CIN: U73100MH1999PLC119744

Manufacturing Plant-I K-30/4 & 30/5, Additional M.I.D.C., Ambernath,Thane - 421 506

Maharashtra, India Tel: 0251-7139500 / 3501240

Fax: 0251-7139575

Email: rubicon@rubicon.co.in

Manufacturing Plant-II J-4/2, Additional M.I.D.C., Satara - 415 004, Maharashtra, India Tel: 02162-240309 / 240463 Fax 02162-240331

Website: www.rubicon.co.in

**FINANCIAL EXPRESS** 



## **COMFORT INTECH LIMITED**

CIN: L74110DD1994PLC001678

Registered Office: 106, Avkar Algani Nagar, Kalaria, Daman, DD-396210; Corporate Office.: A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market, S.V. Road, Malad (West), Mumbai-400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: info@comfortintech.com; Website: www.comfortintech.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Board of Directors of the Company, at its Meeting held on Thursday, November 13, 2025 have, inter-alia approved the unaudited financial results (standalone and consolidated) of the Company, for the quarter and half year ended September 30, 2025.

The results, along with the Limited Review Report thereon, have been posted on the Company's website at www.comfortintech.com/investor-relations and on the website of the stock exchange where the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com. Also, it can be accessed by scanning the QR code.



For and on behalf of the Board of Directors of Comfort Intech Limited

> Ankur Agrawal Director and Chairperson DIN: 06408167

APRAAVA

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

# APRAAVA RENEWABLE ENERGY PRIVATE LIMITED

(An Apraava Energy Company)

Date: November 13, 2025

Place: Mumbai

Registered Office: Plot No. D-1, 3rd Floor, Salcon Ras Vilas, District Centre, Saket, New Delhi - 110 017, Tel.: +91 11 4302 5608

Corporate Office: 7th Floor, Fulcrum, Sahar Road, Andheri (East), Mumbai - 400 099.

Tel.: +91 22 6758 8888; Fax: +91 22 6758 8811 / 8833


Website: www.apraava.com | CIN: U40106DL2008PTC241157

### STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND HALF-YEAR ENDED 30 SEPTEMBER 2025

Apraava Renewable Energy Private Limited (the "Company") hereby informs that the Board of Directors of the Company at their meeting held on Thursday, 13 November 2025, inter alia, have considered and approved the Unaudited Financial Results of the Company for the guarter and half-year ended 30 September 2025 ("Results") along with the Limited Review Report thereon, issued by the Statutory Auditors of the Company,

In accordance with Regulation 52 of the Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time), the aforesaid Results are now being made available through a Quick Response Code ("QR Code") given below and the same are also published on the websites of the Company (https://www.apraava.com/investorand-compliance/apraava-renewable-energy-private-limited) and the Stock Exchange i.e., BSE Limited (https://www.bseindia.com/stockshare-price/debt-other/scripcode/977153/debt-corp-announcements/).







Scan the QR Code to view the Results on the website of BSE Limited

For and on behalf of Board of Directors of Apraava Renewable Energy Private Limited

> Deepa Sebastian Director DIN: 09443732

Date: 13 November 2025 Place: Mumbai, India



# RUBICON RESEARCH LIMITED

(formerly known as Rubicon Research Private Limited) CIN: U73100MH1999PLC119744

Regd. Office: Plot No. B-75, MedOne House, Road No. 33, Wagle Estate, Thane West, 400 604, Maharashtra, India, Tel: +91-22-61414000 E-mail: Investors@rubicon.co.in, Website: www.rubicon.co.in

## UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30<sup>™</sup> SEPTEMBER, 2025

In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), the Board of Directors of the Rubicon Research Limited ('Company') at its meeting held on Thursday, 13" November, 2025, approved the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended 30" September, 2025 ('financial results').

The financial results, along with the limited review reports issued by M/s. Deloitte Haskins & Sells LLP, Statutory Auditors of the Company, are available on the website of the Company at https://rubicon.co.in/pdf/Financial%20Results%20Q2%20FY%202025-26.pdf, and on websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. In compliance with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, we hereby notify that the same can also be accessed by scanning the following Quick response (QR) code:



Date: 13th November, 2025

For Rubicon Research Limited

Deepashree Tanksale Company Secretary A28132



Date: 12/11/2025

# CHEMMANUR CREDITS AND INVESTMENTS LIMITED

Door No. D1 to D4, 3rd Floor, Avenue Tower, East Fort, Thrissur-680005

CIN:U65923KL2008PLC023560

## STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025 (in Lakhs except face value of shares and EPS)

	(in Lakhs except face value of shares and EP)					
Particulars	Half Year Ending September 30, 2025	Corresponding Half Year ended September 30, 2024	Year Ended March 31, 202			
	Unaudited	Unaudited	Audited			
Total Income from Operations	8,328.35	5,874.48	13,181.11			
INet Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	818.69	207.87	475.90			
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	818.69	207.87	475.90			
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	561.17	60.16	247.99			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	561.17	60.16	239.10			
Paid up Equity Share Capital	7,795.00	6,700.00	7400.00			
Reserves (excluding Revaluation Reserve)	3703.06	2962.95	3141.89			
Securities Premium Account	905.40	350.00	700.00			
Net worth	11,634.29	9,299.08	10505.82			
Paid up Debt Capital/ Outstanding Debt						
Outstanding Redeemable Preference Shares		-	_			
Debt Equity Ratio	4.66	5.49	4.74			
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
i) Basic (Rupees)	0.76	0.09	0.38			
ii) Diluted (Rupees)	0.76	0.09	0.38			
Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil			
Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil			
Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA			
Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA			

1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the guarterly financial results is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website (www.chemmanurcredits.com).

2. For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange (BSE Limited) and can be accessed on the URL (www.bseindia.com).



FOR AND ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS OF Chemmanur Credits and Investments Limited

Boby C D DIN: 00046095 Chairman and Managing Director



## **MIDWEST LIMITED**

E-Mail:cs@midwest.in, Website: www.midwest.in

(Formerly known as Midwest Granites Private Limited) CIN: U14102TG1981PLC003317 Regd. Office: 8-2-684/3/25 & 26, Road No.12 Banjara Hills, Hyderabad, Telangana, India, 500034. Tel: 040-23305193/94/95,

## STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE AND CONSOLIDATED) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Board of Directors of the Company, at their meeting held on November 12, 2025, approved the Unaudited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the guarter and half year ended September 30, 2025 ("Financial Results")

The Financial Results along with the Limited Review Report, have been hosted on the Company's website at a https://midwest.in/static/7aefe10a30c38ae6b8c321589438f641/Un-audited Financial Results Q2-FY2025-26.pdf can be accessed by scanning the QR code

Place: Hyderabad

Date: November 13, 2025



For MIDWEST LIMITED

Sd/-

Kollareddy Ramachandra Whole-Time Director & CEO DIN:00060086

Note: The above intimation is in accordance with the Regulation 33 read with regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.



# एण्डू यूल एण्ड कम्पनी लिमिटेड **ANDREW YULE & COMPANY LIMITED**

(A Government of India Enterprise)

Registered Office: "Yule House", 8, Dr. Rajendra Prasad Sarani, Kolkata - 700 001 CIN: L63090WB1919GOI003229, Ph.: 033 2242-8210/8550; Fax No.: 033 2242-9770 **E-mail:** com.sec@andrewyule.com; **Website:** www.andrewyule.com

# **Extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results** for the quarter and six months ended 30th September, 2025

- 1. The Board of Directors of the Company at its meeting held on 13th November, 2025 has approved the unaudited financial results (standalone and consolidated) for the guarter and six months ended 30th September, 2025.
- 2. The full financial results of the Company along with Auditors Report are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.andrewyule.com). The same can be accessed by scanning the QR code provided below:



By order of the Board For Andrew Yule & Company Limited Sd/-

(Ananta Mohan Singh) **Chairman & Managing Director** DIN: 03594804

Rs.(In Lakhs) except Earning per Share



Date: 13th November, 2025

Place: Kolkata

## RUCHIRA PAPERS LIMITED Regd. Office: Tirlokpur Road, Kala Amb, District-Sirmaur-H.P-173030

Website: www.ruchirapapers.com, Email: cs@ruchirapapers.com, investor@ruchirapapers.com

CIN: L21012HP1980PLC004336

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER 2025

S.No	Particulars	Qu	arter End	ed	Half Yea	Year Ended	
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	16799.83	16941.93	16550.20	33741.76	33039,95	66371.32
2	Net Profit for the period (before tax and exceptional items)	2107.01	2268.10	2329.80	4375.11	4516.95	9042.56
3	Net Profit for the period (before tax after exceptional items)	2107.01	2268.10	2329.80	4375.11	4516.95	9042.56
4	Net Profit for the period (after tax after exceptional items)	1559.50	1698.00	1767.35	3257.50	3245.10	6732.68
5	Total comprehensive income for the period	1519.49	1692.82	1770.42	3212.31	3172.54	6689.02
6	Paid up Equity Share Capital	2984.50	2984.50	2984.50	2984.50	2984.50	2984.50
7	Other Equity (as shown in the Audited Balance Sheet of Previous Year						43640.13
8	Earnings per share (of Rs. 10/- each) Not annualised						
100	(a) Basic	5.23	5.69	5.92	10.92	10.87	22.56
	(b) Diluted	5.23	5.69	5.92	10.92	10.87	22.56



The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the stock exchange websites, at a link (http://www.bseindia.com/#corporates) and (https://www.nseindia.com/corporates) and on the Company's website at www.ruchirapapers.com

Place: Kala Amb Date: 13.11.2025

For and on behalf of Board of Directors Vipin Gupta Whole Time Director



Paul Merchants Ltd. (An ISO 9001:2015 Certified Co.) (CIN: L74900DL1984PLC018679) CORP. OFF.: SCO 829-830, Sector 22A, Chandigarh 160022 Ph.0172-5041786 E-mail: info@paulmerchants.net Website: www.paulmerchants.net REGD. OFF.: DSM 335, 336, 337, 3rd Floor, DLF Tower, 15, Shivaji Marg, Najafgarh Road, New Delhi-110015. Ph: 011-47529460

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30.09.2025


[See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Listing Regulations) Rs in Lakhs except per share data

•	the manufacture of the state of								
			Standalon	е	Consolidated				
S. No.	Particulars	Quarter ended 30.09.2025	Year ended 31.03.2025	Corresponding 3 months ended in the Previous Year (30.09.2024)	Quarter ended 30.09.2025	Year ended 31.03.2025	Corresponding 3 months ended in the Previous Year (30.09.2024		
		Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited		
1	Total Income from operations	59,121.84	332,857.84	98,541.23	59,341.38	333,467.64	98,627.73		
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	1,485.03	949.94	367.23	(296.65)	8,642.57	2,064.13		
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,485.03	824.04	367.23	(296.65)	8,516.67	2,064.13		
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	1,141.96	590.98	271.82	(661.47)	6,383.55	1,610.11		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,147.04	569.02	276.88	(656.12)	6,367.91	1,614.54		
6	Equity Share Capital	308.40	308.40	308.40	308.40	308.40	308.40		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year		47,887.01	15		62,579.66			
8	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) for continuing and discontinued operations  1. Basic	37.03	19.16	8.81	(21.45)	206.99	52.21		
	2. Diluted	37.03	19.16	8.81	(21.45)	206.99	52.21		

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) regulations, 2015. The full format of the quarterly results are available on the website of BSE Limited http://www.bseindia.com and are also available on the website of the company http://www.paulmerchants.net
- b) The Company has adopted Ind-As w.e.f. 01.04.2017. This Statement of Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind As) prescribed under the Companies Act, 2013 and Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-As) alongwith SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 05.07.2016.
- c) The above Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and half year ended 30.09.2025 were reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on 11.11.2025. The same have been approved and taken on record by the Board of the Directors of the Company in their meeting held on 12.11.2025. The Statutory auditors have carried out a limited review on these results and issued an unmodified conclusion.

d) There are no Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss for the quarter ended 30.09.2025.

Raineesh Bansal Managing Director DIN: 00077230



Place: Chandigarh













By order of the Board

### मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ निविदा सूचना क्र. : का.अ./शहर/मुं.झो.सु.मंडळ/ई-निविदा-११/२०२५-२६

कार्यकारी अभियंता (शहर) विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक), खोली क्र. ५३९ चौथा मजला, गहनिर्माण भवन, वांद्रे (पर्व), मंबई-४०० ०५१ म्हाडा व सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई यांच्याकडे नोंदणीकृत पात्र मुंबई शहर जिल्हामधील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्याकडून एकूण **१६** कामांकरिता बी-१ (टक्केवारी) नमुन्यातील ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाइन) निविदा मागविण्यात येत आहेत. विस्तृत निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेतस्थळावर <u>https://mahatenders.gov.in</u> उपलब्ध असतील. कुठलीही अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही. सविस्तर जाहिरात व कामांचा तपशील <u>www.mhada.gov.in</u> या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. निविदा विक्री **दिनांक १७.११.२०२५ दुपारी ०१.०० पासून दिनांक २४.११.२०२५ सायंकाळी ०५.३५ पर्यंत** राहील. निविदा सूचनेबाबत शुद्धिपत्रक/ बदल असल्यास फक्त म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (शहर), मुं. झो. सु. मंडळ यांनी राखुन ठेवला आहे.

ollow us:@mhadaofficial **70000** 

स्वाक्षरी/-कार्यकारी अभियंता (शहर) मुं. झो. सु. मंडळ, मुंबई

FEIGH

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

CFS Camlin

कॅमलिन फाईन सायन्सेस लिमिटेड

सीआयएनः एल७४१००एमएच१९९३पीएलसी०७५३६१

नोदणीकृत कार्यालयः मजला २ ते ५, "जी. एस. पॉइंटमधील" इमारत, सी.एस.टी.

रोड, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई -४०० ०९८, भारत.

टेलि.: ९१-२२-६७००१०००; फॅक्स: ९१-२२-२८३२४४०४;

ईमेलः secretarial@camlinfs.com; वेबसाइटः www.camlinfs.com

पोस्टल बॅलट सचना आणि ई-मतदान माहिती

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४

च्या नियम २० आणि २२ ( "**नियम**" ) सहवाचता कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८

आणि ११० ("**कायदा**") च्या अनुषंगाने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्य

विविध सामान्य परिपत्रके सहवाचता ("**एमसीए परिपत्रके**"), सर्वसाधारण बैठकींवरील सचिवीय मानक–२ ("**एसएस–२**"), भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळ ("**सेबी** 

परिपत्रके"), भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड

डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ ("**लिस्टिं**ग

**रेग्युलेशन्स")** आणि कायद्यातील इतर लागू तरतुदी, नियम, नियम, परिपत्रके आणि

अधिसूचना (सध्या लागू असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा, स्पष्टीकरण, बदली

किंवा पुनर्अधिनियमासह), श्री. महाबळेश्वर जी. पालेकर (डीआयएन: ०२४५५८९२)

यांची पुनर्नियुक्ती करण्यासाठी एक विशेष ठराव कंपनीचे सलग पाच वर्षांच्या दुसऱ्य

कार्यकाळासाठी गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यासाठी कॅमलिन

फाईन सायन्सेस लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांच्या मंजरीसाठी रिमोट ई-व्होटिंगद्राः

पोस्टल मतदानाद्वारे म्हणजेच केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान ("रिमोट ई-

वर नमूद केलेल्या तरतुदी आणि एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांचे पालन

करून, कंपनीने गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी वरील ठरावाशी संबंधित

स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल मतदान सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्याचे काम

पूर्ण केले आहे, ज्या सदस्यांची नावे शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कामकाजाच्या

. वेळेच्या शेवटी (म्हणजेच कट-ऑफ तारीख) कंपनी / डिपॉझिटरीजने राखलेल्य

सदस्यांच्या नोंदणी / लाभार्थी मालकांच्या यादीत आहेत आणि ज्यांचा ईमेल पत्ता कट-

पोस्टल बॅलट नोटिसची प्रत कंपनीची www.camlinfs.com या वेबसाइटवर, स्टॉक

एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिय लिमिटेडच्या वेबसाइटवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com

यावर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") च्या वेबसाइटवर

रिमोट ई-व्होटिंग शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ०९.०० वा. भारतीय

प्रमाणवेळेस सुरू होईल आणि शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.००

वाजता भारतीय प्रमाणवेळेस संपेल. त्यानंतर लगेचच एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग ब्लॉव

सदस्य लाभार्थी मालकाचे मतदानाचे अधिकार (इलेक्ट्रॉनिक शेअरहोल्डिंगच्या बाबतीत)

त्याच्या/तिच्या शेअरहोल्डिंग आणि कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलच्य

प्रमाणात असतील, ज्या सदस्यांची नावे कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या नोंदणी / लाभार्थी

मालकांच्या यादीत असतील त्यांनाच ई-व्होटिंगसाठी पात्र मानले जाईल आणि ते सदस्य

संमती किंवा असहमती दर्शवू शकतील. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेली कोणतीही

कृपया लक्षात ठेवा की, कंपनीच्या सदस्यांना नोटिस किंवा पोस्टल मतदान अर्जाच्या प्रत्यक्ष

पती पाठवल्या जाणार नाहीत आणि कोणतेही प्रत्यक्ष मतदान अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी सदर या पोस्टल मतदान सचनेतील सचना काळजीपर्वक

वाचाव्यात आणि त्यांची संमती (यासाठी) किंवा असहमती (विरुद्ध) फक्त शनिवार, दि.

१३ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत भारतीय प्रमाण वेळेनुसार नोंदवावी

जेणेकरून ते विचारात घेतले जाऊ शकतील, अन्यथा सदस्याकडून कोणतेही मत मिळाले

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरीज/त्यांच्या डिपॉझिटरी सहभागी/

कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/कंपनीकडे नोंदणीकृत नाहीत

सदस्यांना सदर ही पोस्टल मतदान सुचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळावी आणि इलेक्ट्रॉनिक

पद्धतीने मतदान करता यावे यासाठी, कंपनीने त्यांचे रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट

एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत ई-मेल पत्त्यांची नोंदणी

करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. ज्या पात्र सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता

नोंदणीकृत केलेला नाही त्यांना विनंती आहे की (१) जर शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात

असतील तर ते त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी सहभागीकडे ते नोंदणीकृत करावेत

आणि (२) फिजिकल शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल

पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेले नाही, त्यांना विनंती आहे की, त्यांनी अर्ज आयएसआर-१

(कंपनीची वेबसाइट www.camlinfs.com यावर उपलब्ध आहे) योग्यरित्या भरलेला

आणि स्वाक्षरी केलेला आणि आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह एमयूएफजी इनटाइम

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट") येथे सी १०१, २४७

पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ येथे सादर करून त्यांचा ई-मेल

कंपनीच्या संचालक मंडळाने निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने ई-मतदान प्रक्रिया

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी छाननीकार म्हणून श्री. जे. एच. रानडे, भागीदार

आणि श्री. सोहन जे. रानडे. भागीदार आणि श्रीमती तेजस्वी जोगल, मेसर्स जेएचआर ॲण्ड

जर हा ठराव मंजूर झाला तर तो ई-मतदानाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच शनिवार

दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी मंजूर झाला असे मानले जाईल. पोस्टल बॅलट (रिमोट ई-मतदान प्रक्रिया) याद्वारे केलेल्या मतदानाचे निकाल छाननीकार यांच्या अहवालासह

अध्यक्ष किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीद्वारे सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५

रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील. सदर हे निकाल कंपनीची वेबसाइट

www.camlinfs.com यावर, इन्वेस्टर रिलेशन्स अंतर्गत आणि कंपनीच्या नोंदणीकृत

कार्यालयात, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज

ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाइट www.bseindia.com आणि

आणि

काही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात

उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य्) आणि

भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा टोल फ्री क्रमांकः ०२२-

४८८६ ७००० वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.com वर विनंती पाठवृ

शकता. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी

असल्यास, कृपया सुश्री सरिता मोटे, सहाय्यक व्यवस्थापक, एनएसडीएल, यांच्याशी

सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी पोस्टल बॅलट नोटिसमध्ये दिलेल्या नोटस आणि विशेषत

https://www.evoting.nsdl.com यावर देखील प्रदर्शित केले जातील.

एनएसडीएलची

असोसिएट्सच्या भागीदार यांची नियक्ती केली आहे.

www.nseindia.com यावर

evoting@nsdl.com यावर संपर्क साधा.

मोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारेच त्यांचे मतदान करू शकतील आण प्रस्तावित ठरा

व्यक्ती पोस्टल मतदान सचना केवळ माहितीच्या उद्देशाने मानावी.

ऑफ तारखेला डिपॉझिटरी सहभागींकडे किंवा कंपनीकडे नोंदणीकत होता.

https://www.evoting.nsdl.com यावर देखील उपलब्ध आहे.

करेल आणि त्या तारखेनंतर आणि वेळेनंतर परवानगी दिली जाणार नाही.

रिमोट ई-व्होटिंगसाठी सचनाः

नाही असे काटेकोरपणे मानले जाईल.

त्यांच्यासाठी प्रक्रियाः

Government of Maharashtra, Planning Department, Mantralaya,

Madam Cama Road, Mumbai-400 032

Inviting Applications for the post of Director, MRSAC, Nagpur. Advt. No.: GoM/Planning Dept. / /

MAHARASHTRA Remote Sensing Applications Centre (MRSAC), an autonomous body under the Planning Department, was established in January 1988 under the Societies Registration Act, 1860. MRSAC is a wellestablished Centre, providing scientific inputs and specialized geo-spatial technology services with the full support of the Government of Maharashtra.

Applications are invited from experienced and dynamic Indian nationals for the post of Director, MRSAC, Nagpur, on a contractual basis. For full advertisement, please visit Departmental web site www.plan.maharashtra.gov.in

Eligible and interested candidates shall submit their applications along with the necessary documents by email to desk1418.plan-mh@mah.gov.in within 20 days from the date of publication of this advertisement.

(Neha Humraskar)

Under Secretary to the Government DGIPR-2025-26/3943

# अभयारण्यांच्या परिसरात खाणकामास बंदी

येणार नाही असे नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी झारखंड सरकारला सारंडा वनक्षेत्रातील १२६ कप्प्यांना तीन महिन्यांच्या आत वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसुचित करण्याचे निर्देश दिले आणि त्यांच्या सीमेच्या एक किमीच्या परिघात कोणत्याही खाणकामावर बंदी घातली.

राज्य सरकार ३१,४६८.२५ हेक्टर

क्षेत्र सारंडा वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्याच्या कर्तव्यापासून पळ काढू शकत नाही हे निरीक्षण नोंदवत, सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने खाणकामासाठी नियुक्त केलेल्या सहा कप्प्यांना वगळले.



सरकारसमोर आव्हान या निर्णयानंतर राज्य सरकारांना आता त्यांच्या हद्दीतील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांना

आजबाजचा एक किलोमीटरचा परिसर 'नो मायनिंग झोन' म्हणून जाहीर करावा लागेल. त्यासाठी नवीन नकाशे, मंजुरी प्रक्रिया आणि पर्यावरणीय अहवाल तयार करावे लागतील. आधी दिलेल्या खाण परवानगीवर पुनर्विचार करून

कायदेशीर बदल करावे लागतील. सर्वोच्च न्यायालयाचा हा आर्देश पर्यावरण, वन्यजीव आणि मानव यांच्यातील संबंध दढ करणारा असला तरी औद्योगिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखणे हेच आता पुढचे मोठे आव्हान ठरणार आहे

''आम्ही निर्देश देतो की राज्य सरकारने १९६८ च्या अधिसूचनेत अधिसुचित केलेल्या १२६ कप्प्यांचा समावेश असलेल्या क्षेत्राला, सहा कप्पे वगळन, म्हणजेच कंपार्टमेंट क्रमांक केपी-२, केपी-१०, केपी-११, केपी-१२, केपी-१३ आणि केपी-१४,

या निकालाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत वन्यजीव अभयारण्य म्हणन अधिसचित करावे,'' असे खंडपीठाने म्हटले आहे. प्रशासकीय उद्देशांसाठी अभयारण्यांचे विभाजन करण्यासाठी कप्प्यांचा वापर केला जातो.

## जाहीर नोटीस

ज्याअर्थी, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ अन्वये

त्याअर्थी, मी, श्रीम. कल्पना शंकर गोडे, सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पूर्व उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा, मला, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून मे. आर्यरूप टुरिझम ॲण्ड क्लब प्रा. लि. कंपनीच्या सर्व ठेवीदारांना या जाहीर नोटीसद्वारे निर्देशित करते की, शासन परिपत्रक क्रमांक एमपीआय १११९/प्र.क्र.०९६/पोल-११ दिनांक २५.०२.२०१९ अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्ट-१ मधील अर्जाच्या नमन्यातील महिती व पॅन कार्ड, आधार कार्ड. गुंतवणुकीबाबत दस्तऐवज व बँक खात्याच्या पासबूकची छायाप्रत अथवा रद्द धनादेशासह सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांत उपविभागीय अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, पूर्व उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, निलकंठ पार्क, ए विंग, विद्याविहार पश्चिम, मुंबई-४०० ०८६ येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

दिनांक: १३.११.२०२५ स्थळ: विद्याविहार

स्वाक्षरी/-(कल्पना गोडे) सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी

डीजीआयपीआर/२०२५-२०२६/३९४५

न्यायालयीन प्र.क्र.७/२०१५, ८/२०१५ मध्ये मे. आर्यरूप टुरिझम ॲण्ड क्लब प्रा. लि. कंपनीच्या ठेवीदारांच्या मूळ ठेवीच्या ४३% रक्कम वाटप करण्याबाबत मा. विशेष न्यायालय एमपीआयडी ॲक्ट कोर्ट क्रमांक-१६, मुंबई यांनी आदेश

पूर्व उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा फॉर्म क्र. INC-26

[कंपनी (नोंदणी) नियम, 2014 च्या नियम 30 नुसार]

नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात

बदलण्यासाठी जाहिरात

प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग, महाराष्ट्र यांच्यासमीर

कंपन्या अधिनियम, 2013 च्या कलम 13(4) आणि कंपन्यांच्या (नोंदणी)

नियम, 2014 च्या नियम 30 च्या उप-नियम (5) च्या खंड (अ) अन्वये

मे. कासपिया हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडबाबत

सीआयएन: U55209MH2005PTC155010

नोंदणीकृत कार्यालय: बी-7. ओम पार्श्वनाथ अपार्टमेंटस, देसाई आणि शेठ

नगर, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र,

भारत, 400092

ार्वसामान्य जनतेस सूचित करण्यात येते की कंपनीने कंपनी अधिनियम, 2013 च्या

कलम 13 अंतर्गत केंद्र सरकारकड़े अर्ज करण्याचा प्रस्ताव केला आहे. ज्यामध्ये

कंपनीच्या स्मरणपत्रात विशेष ठरावानुसार बदल करण्याची विनंती आहे. हा विशेष

ठराव सोमवार, दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत

मंजूर करण्यात आला होता, ज्यामुळे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई, महाराष्ट्र

कोणत्याही व्यक्तीचे हित या प्रस्तावित बदलामुळे प्रभावित होण्याची शक्यता

असल्यास, तो एमसीए-21 पोर्टलवर (www.mca.gov.in) गुंतवणूकदार तक्रार

फॉर्म भरून किंवा आपली हरकत त्याचे हित आणि विरोधाचे स्वरूप आणि मुद्दे

यांसहच्या प्रतिज्ञापत्रासह प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग, एव्हरेस्ट, 5 वा मजला,

100 मरीन ड्राईव्ह, मुंबई-400002, महाराष्ट्र येथे ही सूचना प्रकाशित झाल्याच्या

दिवसापासून चौदा दिवसांच्या आत सादर करू शकतो किंवा नोंदणीकृत टपालाद्वारे

पाठवू शकतो. याची प्रत अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयावरही पाठवावी:

बी-7, ओम पार्श्वनाथ अपार्टमेंटस, देसाई आणि शेठ नगर, साईबाबा नगर,

अर्जदार कंपनीसाठी आणि त्यांच्या वतीने

कासपिया हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड

सही/-

रजत मेहरा

(संचालक)

डीआयएन: 06813081

बोरिवली (पश्चिम), मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र, भारत, 400092

राज्य येथून, गुरुग्राम, हरियाणा राज्य येथे स्थलांतरित करता येईल.

# मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

[म्हाडाचा घटक]

कार्यकारी अभियंता/ग-दक्षिण विभाग, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, ५ वा मजला, मुक्तांगण शाळेच्या बाजुला, विश्वराजा दर्शन इमारतीच्या मागे, प्रभादेवी (प.), मुंबई-४०००१३

ई-मेल : rreegsmhada@gmail.com ई-निविदा नोटीस क्र. १ (२०२५-२६)

Main Portal : https://mahatenders.gov.in

MHADA Web site : https://mhada.maharashtra.gov.in

कार्यकारी अभियंता/ग-दक्षिण विभाग, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, ५ वा मजला, मुक्तांगण शाळेच्या बाजूला विश्वराजा दर्शन इमारतीच्या मागे, प्रभादेवी (पॅ.), मुंबई-४०००१३, म्हाडाचा विभागीय घटक यांच्याकॅडून ०१ कामाकरिता मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ/सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे योग्य त्या वर्गाच्या मुंबई शहरअंतर्गत नोंदणीकृत व पात्र सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्याकडून बी-१ प्रकारात ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

विस्तृत ई-निवदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. सदर निविदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

	01.87.	१, प्रा.				जगरगजना
	१	निविदा विक्री सुरू	१४.११.२०२५ सकाळी १०.०५	?	निविदा विक्री बंद	२१.११.२०२५ सकाळी ११.००
	æ	तांत्रिक बोली उघडणे	२४.११.२०२५ सकाळी ११.००	8	आर्थिक बोली उघडणे	२४.११.२०२५ सकाळी ११.००
एक किंवा सर्व निवदा कोणत्याही कारणाशिवाय फेरालण्याचे अधिकार सक्षम अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात येत आहेत						

टीप: १. कृपया वेबसाइटवर तपशीलवार ई-निविदा सूचना पहा.

**टीप :** २. शुद्धिपत्रक/दुरुस्ती जर काही असतील तर ते फक्त वेबसाइटवर प्रकाशित केले जातील

**60000** 

कार्यकारी अभियंता, ग दक्षिण विभाग मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

Rubicon®

सीपीआरओ/ए/९५७

RESEARCH

## RUBICON RESEARCH LIMITED

(formerly known as Rubicon Research Private Limited) CIN: U73100MH1999PLC119744

Regd. Office: Plot No. B-75, MedOne House, Road No. 33, Wagle Estate, Thane West, 400 604, Maharashtra, India. Tel: +91-22-61414000

INNOVATION | QUALITY | CARE E-mail: Investors@rubicon.co.in, Website: www.rubicon.co.in **UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** 

In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), the Board of Directors of the Rubicon Research Limited ('Company') at its meeting held on Thursday, 13th November, 2025, approved the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended 30th September,

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30<sup>™</sup> SEPTEMBER, 2025

The financial results, along with the limited review reports issued by M/s. Deloitte Haskins & Sells LLP, Statutory Auditors of the Company, are available on the website of the Company at https://rubicon.co.in/pdf/Financial%20Results%20Q2%20FY%202025-26.pdf, and on websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. In compliance with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, we hereby notify that the same can also be accessed by scanning the following Quick response (QR) code:



For Rubicon Research Limited

Deepashree Tanksale Company Secretary A28132



Place: Thane Date: 13th November, 2025

#### TRAVEL FOOD SERVICES LIMITED

(FORMERLY KNOWN AS TRAVEL FOOD SERVICES PRIVATE LIMITED)

Registered Office.: Block-A South Wing 1st Floor, Shiv Sagar Estate, Dr. Annie Besant Road Worli, Mumbai, Maharashtra, India, 400 018. Tel No: +91 22 4322 4322 4322 Emall: cs@travelfoodservices.com CIN: L55209MH2007PLC176045 Website: www.travelfoodservices.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30 SEPTEMBER 2025

	(INR In Tr							
Sr		Consolidated						
No	Particulars		Quarter ended			Half-year ended		
		30 Sep 2025 30 Jun 2025 30 Sep 2024		30 Sep 2025	30 Sep 2024	31 March 2025		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	3,558.90	3,750.54	5,004.27	7,309.44	9,102.91	16,877.39	
2	Net Profit for the period (before tax)*	1,239.09	1,323.76	1,447.25	2,562.85	2,310.63	5,043.35	
3	Net Profit for the period (after tax)	979.03	949.63	1,103.48	1,928.66	1,698.94	3,796.59	
4	Total Comprehensive Income for the period	983.21	949.75	1,099.68	1,932.96	1,699.80	3,802.98	
5	Equity Share Capital	131.68	131.68	38.73	131.68	38.73	131.68	
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						10,402.35	
7	Earnings Per Share Face value of Re. 1 each (quarterly and half year earnings per share is not annualised)							
	a. Basic (in Rupees)	7.27	6.97	8.14	14.24	12.35	27.58	
	b. Diluted (in Rupees)	7.26	6.95	8.14	14.21	12.35	27.58	
* Th	vers were no Eventional and/or Extraordinary items during the n		0.00	0.11	11.21	12.00	27.0	

' There were no Exceptional and/or Extraordinary items during the period Key standalone financial information of the Company is given below

(INR in millions)

Ш	11.11.							(11 11 1 11 11 11 11 11 11
	Sr		Standalone					
	No	Particulars		Quarter ended		Half-yea	Year ended	
			30 Sep 2025	30 Jun 2025	30 Sep 2024	30 Sep 2025	30 Sep 2024	31 March 202
			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	1	Total Income from Operations	2,922.24	3,130.02	2,830.30	6,052.26	5,815.81	12,141.56
	2	Net Profit for the period (before tax)*	1,025.56	1,120.68	891.85	2,146.24	1,806.97	3,998.48
	3	Net Profit for the period (after tax)	774.49	810.96	669.78	1,585.45	1,355.20	2,999.13
	4	Total Comprehensive Income for the period	769.35	811.39	665.56	1,580.74	1,354.77	3,000.82
	Note	The above is an extract of the detailed format of the quarter	ly Einancial Docul	te filed with the S	tock Evchanges i	ındar Pagulation	33 of the SERI /I	ietina Obligation

and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half-year and quarterly Financial Results of the Company are available on the Stock Exchange websites, i.e. on BSE Limited at www.bseindia.com and on National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the Company's website at www.travelfoodservices.com. The same can be accessed by scanning the QR code.



For Travel Food Services Limited (formerly known as Travel Food Services Private Limited)

Varun Kapur Managing Director & Chief Executive Officer

DIN: 00113399

ठिकाण: गुरूग्राम बुहर्न्सुंबई महानगरपालिका (शहर अभियंता विभाग) उप. प्र.अभि./बी.सी./१५२७/शहर दिनांक : ११.११.२०२५ ई-निविदा सूचना निविदा कागदपत्र क्र./ई-बोली क्र. 2025 MCGM 1243939 संघटनेचे नाव बृहन्मुंबई महानगरपालिका (बी.एम.सी. ईपीसी-टर्नकी आधारे जे.बी. मार्ग, एफ / दक्षिण वॉर्ड, मुंबई-४०० ०१२ येथील स्टाफ क्वॉर्टर्स ( शिरोडकर मंडई ) आणि एमआरएमच्या परेल शिवडी विभागाचा प्लॉट धारण केलेला सी. एस. न. ९२ व ९४ (पार्ट ) यावरील प्रस्तावित पनर्विकाम निविदा शुल्क रु. ३०,२५० + १८% जीएसटी /महाटेंडर पोर्टलवर ऑनलाइन प्रदान रु. २३०.३९ कोटी ( जीएसटी वगळता <u>)</u> . ( ई संकल्पनात्मक/अंदाजित खर्च ) बोली सुरक्षा ठेव/इरठे रु. २.३० कोटी बोली वैधता १८० दिवस निविदेचे निर्गमन व विक्रीची तारीख १४.११.२०२५ रोजी दु. ०४:०० वा. पासून पर्व-बोली सभ २०.११.२०२५ रोजी दु. ०४:०० वा. संचालक (ईएसअँडपी) यांच्या कार्यालयात, तिसरा मजला, कॉन्फरन्स हॉल, एक्स्टेंशन बिल्डिंग, बीएमसी हेड ऑफस, मुंबई-४००००१. ०२.१२.२०२५ रोजी दु. ०४.०० वा. पर्यंत निविदेच्या विक्रिकरिता शेवटची लिफाफा ए, बी व लिफाफा सी व बोली सुरक्षा ठेव पावतीचे लिफाफा 'ए'ची उघडणी लिफाफा 'बी'ची उघडणी एएसडीच्या अनुसार डीडीचे )25 सादरीकरण लिफाफा 'सी'ची उघडणी 56 48 13 पत्रव्यवहाराकरिता पत्ता

तारीख: १४ नोव्हेंबर,२०२५

०४.१२.२०२५ रोजी दु. ०४.०० वा. पर्यंत ०५.१२.२०२५ रोजी दु. ०४.०१ वा. नंतर

बोली उघडण्याचे स्थळ

०५.१२.२०२५ रोजी दु. ०४.०२ वा. नंतर ११.१२.२०२५ रोजी दु. ०४:०० वा. पर्यंत १२.१२.२०२५ रोजी दु. ०४:०० वा. नंतर उप प्र.अभि. (बी.सी.) शहर यांच्या कार्यालयात इंजिनिअरिंग हब बिल्डिंग तिसरा मजला, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी नाका, वरळी. मंबई-४०० ०१८. उप प्र.अभि. (बी.सी.) शहर यांचे कार्यालय, इंजिनिअरिंग हब बिल्डिंग, तिसरा मजला, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी नाका, वरळी, मुंबई-४०० ०१८.

श्री. वैभव आर. भागवत, सहाय्यक अभियंता (बी.सी.) शहर, मोबा. नं. ९८१९५४६५४६, ईमेल : aebccity02.ce@mcgm.gov.in श्री. रवींद्र विधाते, दुय्यम अभियंता (बी.सी.) शहर, मोबा. नं. ९९२०३१०७१६, ईमेल : sebccity11.ce@mcgm.gov.in


उप शहर अभियंता (बी.सी.) शहर यांच्या कार्यालया

गीआरओ/२२०८/एडीव्ही/२०२५-२६ स्वाक्षरी/- १३.११.२५ ह्याचा एक दिवस कोरडा दिवस म्हणन कार्यकारी अभियंता ( बी.सी. ) शहर


ठिकाणः मुंबई दिनांकः १३ नोव्हेंबर २०२५

रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी.

कंपनी सचिव आणि उपाध्यक्ष कायदेशीर



कॅमलिन फाइन सायन्सेस लिमिटेड यांच्यासाठी



राहुल सावळे





Date: 12 November 2025

